

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास  
महामंडळाकरिता सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी  
निधी वितरीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
नियोजन विभाग

शासन निर्णय क्रमांक : अपाम- २०२५/प्र.क्र.१००/का.१४२५-अ

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : १५ जुलै, २०२५.

**वाचा :-**

- (१) शासन परिपत्रक, वित्त विभाग, वित्त विभाग क्र.अर्थसं-२०२५/ प्र.क्र.४४/अर्थ-३,  
दिनांक ०७ एप्रिल, २०२५
- (२) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांचे पत्र  
क्र.APM/ADM/२६०/२०२५, दिनांक ०१ जुलै, २०२५

**प्रस्तावना:**

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत सद्यःस्थितीत कार्यान्वित असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सन २०२५-२६ आर्थिक वर्षाकरिता रु.७५०.०० कोटीचा निधी शासनाने अर्थसंकल्पित केला आहे. महामंडळाने वाचा क्र.२ येथील पत्रान्वये केलेल्या मागणीप्रमाणे निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास या आदेशान्वये रु.३००.०० कोटी (रुपये तीनशे कोटी फक्त ) इतका निधी खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

- १) व्यवस्थापनावरील खर्च मर्यादीत ठेवण्याच्या दृष्टीने कामकाजात सुसूत्रता आणावी.
- २) विविध बाबींवर खर्च केलेल्या रकमांची तपशिलवार माहिती व त्यावर केलेला खर्च यांची सविस्तर माहिती शासनास सादर करावी.
- ३) कार्यालयीन खर्चात काटकसर करावी.
- ४) सदरचा निधी खर्च करताना राज्य शासनाची कार्यनियमावली, वित्तीय नियमावली, अर्थसंकल्पिय नियम पुस्तिकेतील तरतुदी सर्व अटी व शर्ती अनुपालन करून निधीचा विनियोग करावा. तसेच खर्च करताना कोणतीही वित्तीय अनियमितता होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- ५) सदर खर्च केल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी शासनास व संबंधितांना सादर करण्याची जबाबदारी ही व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांची राहिल.
- ६) सदर प्रयोजनासाठी झालेला प्रत्यक्ष खर्च व प्रधान महालेखापाल, मुंबई यांचे कार्यालयाने नोंदविलेला खर्च याचा ताळमेळ घालण्याची कार्यवाही महामंडळाने करावी.

- ७) सदर निधी कोणत्याही परिस्थितीत खर्च न होता बँक खात्यात, स्वीय प्रपंजी खात्यात अथवा शासकीय लेख्याबाहेर ठेवता येणार नाही.
- ८) तसेच निधी आहरित करून बँक /स्वीय प्रपंजी खात्यात ठेवला असल्यास असा खर्च न होणारा निधी शासन खाती जमा करण्यात यावा.

२. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास रु.३००.०० कोटी (रुपये तीनशे कोटी फक्त ) आहरित व संवितरित करण्यासाठी “सह सचिव / उप सचिव (का-१४२५-अ), नियोजन विभाग” हे “नियंत्रक अधिकारी” असतील तसेच “कार्यासन अधिकारी (का-१४२२) ,नियोजन विभाग” हे “आहरण व संवितरण अधिकारी” असतील. सदर अनुदान महाराष्ट्र कोषागार नियम ४४ मधील नमुन्यातील देयकान्वये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मुंबई यांस संवितरीत करण्याचे अधिकार देण्यात येत आहेत.

३. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मुंबई यांस सदर आदेशान्वये वितरीत करण्यात येणारे भांडवली अंशदान हे सशर्त अनुदान आहे.

उपरोक्त होणारा खर्च हा सन २०२५-२६ साठीच्या असलेल्या “ओ-१०, ४२५०, इतर सामाजिक सेवा यावरील भांडवली खर्च, ००, १९०, सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणुका (००)(००)(०१) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. यांस भांडवली अंशदान (कार्यक्रम) (४२५०ए०७२) ३२, अंशदाने या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या मंजूर तरतूदीतून भागविण्यात यावा.

४. सदरचा शासन निर्णय हा वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र. ३७३/२०२५/व्यय ८, दिनांक ०७/०७/२०२५ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार तसेच वित्त विभागाच्या शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०२५/प्र.क्र.४४/अर्थ-३, दिनांक ०७.०४.२०२४ च्या तरतूदीच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्र. २०२५०७१५१५०६०४०२१६ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(विवेक ब.गायकवाड)  
सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव.
२. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा.उपमुख्यमंत्री (नियोजन) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई

४. अपर मुख्य सचिव,नियोजन विभाग यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक,मंत्रालय,मुंबई.
५. अपर मुख्य सचिव,वित्त यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय,मुंबई
६. प्रधान महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा),महाराष्ट्र-१/२,मुंबई/नागपुर
७. व्यवस्थापकीय संचालक,अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या.,मुंबई
८. सह / उप सचिव ,वित्त विभाग, कार्यासन व्यय-८/अर्थ-३ )
९. सह संचालक,लेखा व कोषागारे,संगणक कक्ष,नवीन प्रशासन भवन,५ वा मजला,मुंबई
- १०.अधिदान व लेखा अधिकारी,मुंबई
- ११.निवासी लेखापरीक्षा अधिकारी,मुंबई
- १२.जिल्हा कोषागार अधिकारी,मुंबई
- १३.कार्यासन १४२२ /१४२४, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १४.निवडनस्ती कार्यासन १४२५-अ